

SHIVA SUITINGS LIMITED

Regd. Off.:384-M, DABHOLKAR WADI, 3RD FLOOR, KALBADEVI ROAD, MUMBAI – 400002 CIN:L17110MH1985PLC038265 Tele.: (91-22) 2200 4849 (91-22) 2208 7170 Email:investor@shivasuitings.com Website: www.shivasuitings.com

Date:07.08.2021

To.

Corporate Relationship Department, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001.

Scrip Code: 521003

Dear Sir/Ma'am.

Sub: Newspaper Publication of Un-audited Financial Results for the quarter year ended 30th June, 2021.

With reference to the captioned subject and in accordance with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, kindly find enclosed herewith a copy of the publication made in The Free Press Journal Newspaper in English language and Navshakti Newspaper in Marathi language as on 7th August, 2021 pertaining to approved Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021.

Kindly take the same on your record.

Thanking You.

Yours sincerely,

For Shiva Suitings Ltd

Bharat Tulsani

Company Secretary and Compliance Officer

Membership No: A56425

Encl: a/a

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI(Listin Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 14th August 2021, at 2.30 p.m. at the Registered Office of the Company, inter alia, to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company together with Limited Review Report thereon to be submitted by the Statutory Auditors for the Quarter ended 30th June, 2021 and any othe

pusiness(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.hitkitglobal.com and or

he website of the stock exchange www.bseindia.com For Hit Kit Global Solutions Limited

Khushboo Dosh Date: Aug, 06, 2021

T

TATA

HEALTH DEPARTMENT

Navi Mumbai Municipal Corporation

Tender notice no. - NMMC/HEALTH/ 152 /2021/ First Extension Details Of work - Tender of contract For Providing CT Scan Services at Cidco Exhibition Centre, Vashi.

- 1,09,50,000/-

available on Navi Mumbai Municipal Corporation web site https://nmmc.etenders.in tenderers are require to note the same. Last date for online bid preparation is Dt.11.08.2021, up to 2.00 P.M. **Medical Officer of Health**

NMMC RO PR Adv no./575/2021 Navi Mumbai Municipal Corporation

Details regarding above mentioned tender is

Notice is hereby given that the Share Certificates for under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holders(s)/ purchased(s) of the said Equity shares have applied to the Company to issue duplicates share Certificates(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with company at its registered office within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate certificates to the aforesaid

vithout a	thout any further intimations.			
Folio No.	Name of ShareHolder	No. of shares	Distinctive No.	Share Certificate No.
P001201	PRAKASH SHANKAR ADIVAREKAR	80	372980 -373059	3689

Registered address at 51-52, Free Press House, Free Press Journel Marg, Nariman Point, Mumbai 400021 Date: 07/08/2021 Place: Mumbai

REGISTERED OFFICE : 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai-400 013.

Estimated cost

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LIMITED

(As per Rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Tata Capital Financial Services Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a **Demand Notice** as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the

The borrowers, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers, in particular and the public, in general, that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Tata Capital Financial Services Limited**, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date of demand notice

Sr.	Loan Account	Name of Obligor(s)/Legal Heir(s)	Amount of Demand Notice	Date of
No.	No.	/Legal Representative(s)		Possession
1	6121190	1) Mr. Devang Jayant Mehta, 2) Mr. Jayant Ijjatrai Mehta; all having address at 601, Garden Crest West Avenue, Near Ramkrishna Mission, Near Juhu Gymkhana, Santacruz West, Mumbai, Maharashtra-40054, Also Having Address at: Unit No. 5, Swastik Industrial Estate, 178, Vidyanagri Marg,Near Mercedes Showroom, Kalina, Santacruz (East), Mumbai, Maharashtra-400098.	One Crore Eleven Lakhs Forty Three Thousand Seven Hundred Forty Seven and	

Swastik Industrial Estate, Goodwill Premises Co-operative Society Limited situated at 178, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East),

2	6122671	1) Mr. Avinash Basant Neema, 2) Mrs. Richi Gupta; all having address	Rs. 76,04,177/- (Rupees 2nd August
		at Flat No. 102, 1st Floor, Tulip CHS, Sainath Gardens, Tata Colony,	Seventy Six Lakhs Four 2021
		Mulund East, Mumbai, Maharashtra-400081, Also Having Address at :	Thousand One Hundred and
		Flat No. 201, 2nd Floor, B Wing, Takshashika Apartment, Near Rajeshree	Seventy Seven Only) due as
		Building, 90 feet Road, Mulund East, Mumbai, Maharashtra-400081.,	on 5/05/2021
			Demand Notice dated :
			6th May 2021
Desc	ription of Prope	erty : Residential Premises bearing Flat No. 201, admeasuring 524 Sq.	Ft. or thereabouts in Carpet area, inclusive of

Description of Toperty Testerential Femines bearing introduction, and administration of the building to be reconstructed and known as "TAKSHASHILA APARTMENTS", (Shaakya Vihar Co-operative Housing Society Limited) situated at Vasudev Balwant Phadke Marg, Sane Guruii Nagar. M (Erstwhil Vihar Co

n. District and S while Flat No. <i>I</i>	o cast, mumbar-400081, lying being and studied at C. 1. 5 No. 1129/A, Jub District of Mumbai and within the limits of 'T' Ward of Municipal Co A-1, of the Shaakya Vihar Co-operative Housing Society Limited and no Housing Society Limited, reconstructed building known as TAKSHASHIL	rporation. w allocated with Flat No. 201 of	
21708292	1) Mrs. Amrapali Anil Patil, (Legal Heir of Borrower Late Mr. Anil Madhavrao Patil), 2) Ms. Nikarika Anil Patil, (Legal Heir of Borrower Late Mr. Anil Madhavrao Patil), 3) Ms. Samudrika Anil Patil, (Legal Heir of Borrower Late Mr. Anil Madhavrao Patil), 4) Mys. Vedicure Wellness Clinics and Hospital, all having address at 1504, 1505, Panchavati Building, A Wing CHSL Ltd., Near S M Shetty School, Chandivali Road, Hiranandani, Powai, Mumbai, Maharashtra-400076, Also Having Address at : Flat No. 101, 1st Floor, Nalini Sadan, Eksar, Opp. Lakshmi Narayan Temple, Eksar Road, Borivali, Mumbai, Maharashtra-400091, Also Having Address at : Flat No. 102, 1st Floor, Nalini Sadan, Eksar, Opp. Lakshmi Narayan Temple, Eksar Road, Borivali, Mumbai, Maharashtra-400091, Also Having Address at : Flat No. 101, 1st Floor, Plot No. 12, Herambh CHSL, Aadarsha Society, Bunder Road, Near Kinara CHS, 52 Bunglow Panvel, Navi Mumbai, Maharashtra-410206. Also Having Address at : Flat No. 104, 1st Floor, Plot No. 12, Herambh CHSL, Aadarsha Society, Bunder Road, Near Kinara CHS, 52 Bunglow Panvel, Navi Mumbai, Maharashtra-410206, Also Having Address at : 31/21, Madhav Apartment, 10, ganesh Peth Lane, N. C. Kelkar Road, Dadar (West), Mumbai, Maharashtra-400028	Two Crores Ninety Six Lakhs Forty Nine Lakhs Five Hundred and Nine Only) due as on 20/05/2021 Demand Notice dated : 21st May 2021	4th August 2021

Description of Property: Property No. 1: Flat No. 101, on the first floor of the building known as "Nalini Sadan", situated at Eksar, Opp Lakhsmi Narayan Temple, Eksar Road, Borivali (West), Mumbai-400091. Flat admeasuring 44.40 Sq. Mtrs of Built Up Area <u>Property No. 2 :</u> Flat No. 102, on the first floor of the building known as "Nalini Sadan", situated at Eksar, Opp. Lakhsmi Narayan Temple Eksar Road, Borivali (West), Mumbai-400091. Flat admeasuring 56.60 Sq. Mtrs of Built Up Area

Property No. 3 : Flat No. 101, on the first floor of the building known as "Heramb", constructed on land situated and lying at Taluka Panvel, District Raigad, within the limits of Panvel Nagarpalika Parishad and within the Jurisdiction of Sub Registrar of Panvel and Bearing Plot No. 12 and Final Plot No. 30/12, admeasuring 631 Sq. Mtrs. The said Plot is also recorded as Plot No. 36/1 in the municipal records. Flat admeasuring 546 Sq. Ft. i.e. 50.74 Sq. Mtrs. of Carpet Area (which includes area of balconies, flower bed, and cup-board)

records. Flat admeasuring 540 54, Ft. 1.e. 50.74 5q. mirs. or Carpet Area (which includes area of balconies, inover bee, and cup-board) and attached terrace admeasuring about 68 Sq. feet which comes to 6.31 Sq. Mirs.

Property No. 4 Flat No. 104, on the first floor of the building known as "Heramb", constructed on land situated and lying at Taluka Panvel, District Raigad, within the limits of Panvel Nagarpalika Parishad and within the visited to 10 Sub Registrar of Panvel and Bearing Plot No. 12 and Final Plot No. 30/12, admeasuring 631 Sq. Mirs. The said Plot is also recorded as Plot No. 36/1 in the municipal records. Flat admeasuring 546 Sq. Ft i.e. 50.74 Sq. Mirs of Carpet Area (which includes area of balconies, flower bed, and cup-board) and attached terrace admeasuring about 68 Sq. feet which comes to 6.31 Sq. Mtrs.

4	6699331	1) M/s. Veetrang Holding Company Private Limited., Represented by Rs. 1,02,95,119.34/- (Rupees 5th Augus	i
		its Director Mr. Sudhir Bansilal Navalakha,, 2) Mr. Rajkumar One Crore Two Lakh Ninety 2021	
		Sumermal Bafna, 3) Mrs. Godavari Sumermal Bafna, 4) Mr. Sudhir Five Thousand One Hundred	
		Bansilal Navalakha, 5) Mr. Sureshkumar Sumermal Bafna, 6) Mrs. Nineteen and Paise Thirty	
		Manju Sureshkumar Bafna, 7) M/s. Captel International Private Four Only) due as on	
		Limited, Through its Director Mr. Sudhir B. Navalakha, all having 20/05/2021	
		address at Room No. 12, 3rd Floor, Nagin Mahal, Veer Nariman Road, Demand Notice dated:	
		Churchgate, Mumbai, Maharashtra-400020, Also Having Address at : 21st May 2021	
		Flat No. 14, 3rd Floor, Darya Mahal-A, Sagar Teel CHSL, Near Darya	
		Mahal Bus Stop, Nepean Sea Road, Mumbai, Maharashtra-400006., Co-	
		Borrower No. 4 having additional address at : 121/A, Lovely Home,	
		13th floor, 9, Cuffee Parade, Mumbai, Maharashtra-400005.	

Description of Property : Flat No. 14, admeasuring 1145 Square feet or thereabouts on the 3rd Floor, of the building known as "Dariya Mahal-A", situate at 80, Nepean Sea Road, Mumbai-400006, constructed on the land bearing C. S. No. 347/354 of Malabar Hill Divisi

in the	registration a	nd sub-registration district of Mumbai City.		
5	5537290,	1) Mr. Gulam Murtuza K. Chaudhary, 2) Mrs. Majida Kallan	Rs.1,98,92,996.80 /-	5th August
	7890109	Chaudhary; 3) M/s Royal Steels, Through its Proprietor Mr. Gulam	(Rupees One Crore Ninety	2021
		Murtuza K. Chaudhary, having address at Plot No. 243/4/A, Kolsa	Eight Lakhs Ninety Two	
		Bunder Road, Near Ganesh Hotel, Darukahana, Plot No. 243/4/A, 245/A,	Thousand Nine Hundred	
		Tin Shed, Mumbai, Maharashtra-400010, Also Having address at: Flat	Ninety Six and Paise Eighty	
		No. 401/B, Jasmine Apartment, 65/B Dockyard Road, Mazgaon,	Only) i.e. Rs. 1,79,22,063.60/-	
		Mumbai, Maharashtra-400010,	due in Loan Account No.	
			5537290, Rs. 19,70,933.21/ -	
			due in Loan Account No.	
			7890109 due as on 25/05/2021	
			Demand Notice dated : 27th	

Demand N May 2021 <u>Description of Property :</u> Flat No. 401, 4th Floor, B-Wing, Jasmine Co-operative Housing Society Limited, B/65 Dockyard Road, Neal Sales Tax Office, Mazgaon, Mumbai-400010. Flat admeasuring 770 Sq. Ft. built-up area.

ŝ	7022766	1) Mr. Iqbal Aboobaker Parekh, 2) Mrs. Parveen Iqbal Parekh; 3) Mr. Asif Iqbal Parekh, 4) Mr. Muhammad Adil Parekh, 5) M/s. Parekh &		
		Sons, Through its Partner Mr. Asif Iqbal Parekh, all having address at	Three Thousand Nine Hundred	
		3302, 33rd Floor, Plot No. 1900, B Wing, Klassic Towers, Dr. Anandrao	and Thirty Five Only) due as	
		Nair Road, Near Agripada Police Station, Mumbai, Maharashtra-400011,	on 20/05/2021	
		Also Having Address at: 111, Ismail Curtay Road, Mumbai,	Demand Notice dated : 21st	
		Maharashtra-400003, Also Having Address at : Shop No. 6, Ground	May 2021	
		Floor, A Wing, Klassic Towers, Dr. Anandrao Nair Road, Near Agripada		
		Police Station, Mumbai, Maharashtra-400011		

Description of Property : Shop No. 6, on the ground floor, in the building known as Klassic Towers, A Wing, constructed on land bearing CTS No. 1900. 1/1900 and 2/1900 of Byculla Division, situated at Dr. Anand Rao Nair Road, Agripada, Mumbai-400011. ring 370 Sg. Ft. Carpet Area

пор	riamououring	070 0q. 11. 0urpot 7110u		
7	8651013,	1) Mr. Sudatt Dadasaheb Dive, 2) Mrs. Varsha Sudatt Dive, 3) M/s.	Rs. 2,47,21,454.60/- (Rupees 6th Augu	st
	8883486,	Shivanjali Associates, Through Proprietor Mr. Sudatt Dadasaheb Dive	Two Crores Forty-Seven Lakhs 2021	
	8419536	all having address at Flat No. 6, Bldg. No. 7, J/N4, (Formerly Known As	Twenty One Thousand Four	
		Vs-4/7/6), Owner's Association Apartment, Plot No. 02, Sector-9, Vashi,	Hundred Fifty Four and Paise	
		Navi Mumbai-400703, Also Having Address at: Apartment No. Ss-3/31	Sixty Only) i.e. 1). Rs.	
		& Ss - 3/33, Plot No. 296 To 299, Sector-2, Vashi, Navi Mumbai-400709,	1,69,33,201.30/- for Contract	
		Also Having Address at: Flat No. 12, Plot No. 103, Sector-16, Ganesha	No. 8419536, 2). Rs.	
		C.H.S., Koparkhairane, Navi Mumbai-400709	66,88,893.36/- for Contract	
			No. 8651013 & 3). Rs.	
			10,99,359.93/- for Contract	
			No. 8883486 due as on	
			26/05/2021	
			Demand Notice dated : 27th	
			May 2021	

Description of Property:
Property No. 1: Apartment No. VS-4/7/6, Sector – 9, Vashi, admeasuring about 61.20 Sq. Mtrs., built up area on the first floor of Building No. VS-4/7. on Plot No. 2. Sector-9. Vashi of Gat No. 111pt, 112 pt and other lands situate, lying and being at Village Juhu and Vashi Tahsil and District Thane in the Registration Sub District Thane, and District Thane and which the said Apartment is bounded as follow

On the North by : Stair Case & VS-4/7/7, Sector 9, On the East by : VS-4/7/5, Sector 9, On the South by: Open Space, On the West by : Open Property No. 2: Apartment No. SS-3/31, Sector-2, Vashi, admeasuring about 15.00 Sq. Mtrs., built up area on the ground floor and other

lands (more particularly described in the First Schedule hereinabove written) and which the said Apartment is bounded as follow that is to say : On the North by : SS-3/30, Sector-2, On the East by : SS-3/33, Sector-2, On the South by : SS-3/40, Sector-2, On the West by : Road

AND

Apartment No. SS-3/33, Sector-2, Vashi, admeasuring about 36.00 Sq. Mtrs., built up area and other lands being constructed on Plot No. 296 to 299, Sector 2, Vashi of the layout of land bearing Gat No. 83 A, and other lands situate, lying and being at Village Vashi, Tahsil Thane and District Thane in the Registration Sub District Thane and District Thane. The said Apartment is bounded as follow that is to

say : On the North by : Open Space, On the East by : Open Space, On the South by : Open Space, On the West by : SS-3/31

I	8	21790775,	1) Stee tool Syndicate, Through its Partner Mr. Pankaj Babubhai	Rs. 64,99,388.15/- (Rupees 6	6th August
I		TCFLA063200	Parikh, 2) Mr. Pankaj Babubhai Parikh; 3) Mrs. Bhavna Pankaj Parikh,	Sixty Four Lakhs Ninety Nine	2021
I		0010948882	4) Mr. Harshit Pankaj Parikh, 5) Mr. Romit Pankaj Parikh, all having	Thousand Three Hundred	
I			address at Unit No. 10, New Modella Industrial Estate, Padwal Nagar,	Eighty Eight and Paise Fifteen	
I			Wagle Estate, Thane (West), Maharashtra-400604, Also Having Address	Only) i.e. Rs. 63,26,539.15/-	
I			at: 401, Kasturi Park CHS Ltd., Off. LBS Road, Mehta Road, Opp. Sunil	due in Loan Account No.	
I			Shopping Centre, Ghatkopar (West), Mumbai, Maharashtra-400086.,	21790775, Rs. 1,72,849/- due	
I				in Loan Account No.	
I				TCFLA0632000010948882 due	
ı				as on 24/05/2021	
Ш				Damand Nation dated . Oath	

Demand Notice dated : 24th May 2021

Description of Property: All that Unit No. 10 admeasuring 534 Sq. Feet Built Up/Carpet or thereabouts on the Ground Floor in the building strial Co-operative Premises Society situate at Padwal Nagar, Wagle Industrial Estate, Thane-400604 1) M/s. Prajuwal & Co. Through Its Proprietor Mrs. Jaya Pavithran Rs.99,12,970.44/- (Rupees 6th August aman, 2) Mrs. Jaya Pavithran Raman; 3) Mr. Pavithran Kunni Ninety Nine Lakhs Twelve

Raman, all having address at Flat No. 602, A Wing, LIG Building, CTS
No. 47 (Pt), Near LTT Railway Station, MHADA Colony, Tilak Nagar,
Chembur, Mumbai, Maharashtra-400089, Also Having Address at:
Only) due as on 20/05/2021 Shop No. 06/07, Vishnu Vihar, Plot No. 40, Sector 04, Kharghar, Navi Demand Notice dated: 21st Mumbai, Maharashtra-410210 May 2021

<u>Description of Property :</u> Flat No. 602, on the sixth floor in the building known as MIG, Naveen Tilak Nagar Railway CHSL, CTS No. 47 (Pt), MHADA Colony, Tilak Nagar, Chambur Mumbai, Maharashtra-400089. Flat admeasuring 610 Sq. Feet **Authorised Officer**

Date: 7th August 2021 Place : Mumbai

TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LIMITED 902-906, Quantum Tower, Chinchaoli, Govindji Shroff Marg Malad West, Mumbai-400064

PUBLIC NOTICE

uiout	iout any turtiler intimations.				
olio No.	Name of	No. of shares	Distinctive No.	Share Certificate	
	ShareHolder	ito. or silares	Distilletive ivo.	No.	
001201	PRAKASH		372980 -373059		
001201	SHANKAR	80	31 2300 -31 3033	3689	
	ADIVAREKAR				
Nar	Name of the company M/s RAMA PHOSPHATES LIMITED &				

SHIVA SUITINGS LIMITED

Regd. Off.: 384-M, Dabholkar Wadi, 3rd Floor, Kalbadevi Road, Mumbai - 400 002. CIN: L17110MY1985PLC038265 STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

unt (Rs. In lakhs) except EPS

			Alliou	iii (KS. III Iakii	s) except EF3
Sr	D (* 1		Quarter End	ed	Yearended
No	Particulars	30.06.2021 Unaudited	31.03.2021 Audited	30.06.2020 Audited	31.03.2021 Audited
1	REVENUE FROM				
2	OPERATIONS (A) NET SALES/INCOME				
-	FROM OPERATIONS	26.45	38.54	23.23	371.75
	(B) OTHER INCOME	20.43	0.46	25.25	0.70
	TOTAL INCOME FROM				
	OPERATIONS	26.45	39.00	23.23	372.45
3	EXPENSES				
	(A) COST OF MATERIALS				
	CONSUMED			40.45	
	(B) PURCHASES (C) (INCREASE) /	24.35	33.66	18.45	340.57
	DECREASE IN STOCK				
	IN TRADE		(1.63)	2.28	(2.20)
	(D) DEPRECIATION		(,		(===,
	(E) EMPLOYEE BENEFIT				
	EXPENSES	1.48	1.49	0.25	5.33
	(F) OTHER				
	EXPENDITURE	0.49	9.02	0.91	17.70
	(G) Finance costs TOTAL EXPENSES	26.32	42.54	21.89	361.40
4	PROFIT / (LOSS) FROM	20.32	42.34	21.03	301.40
٦	ORDINARY ACTIVITIES				
	BEFORE FINANCE COSTS				
	& EXCEPTIONAL				
	ITEMS (3-4)	0.13	(3.54)	1.34	11.05
5	PROFIT / (LOSS) AFTER				
	FINANCE COSTS AND				
	BEFORE EXCEPTIONAL ITEMS (4-5)	0.13	(3.54)	1.34	11.05
6	EXCEPTIONAL ITEMS	0.13	(3.54)	1.34	11.05
7	PROFIT / (LOSS) FROM				
	ORDINARY ACTIVITIES				
	BEFORE TAX (6-7)	0.13	(3.54)	1.34	11.05
8	PROVISION FOR TAX				
	(A) PROVISION FOR		(4.00)		
	CURRENT TAX	0.03	(1.08)	0.27	1.84
	(B) PROVISION FOR DEFERED TAX	_	_	_	
	C) MAT CREDIT	_	_	_	
	ENTITLEMENT		1.15		1.15
9	TOTAL TAX EXPENSES	0.03	0.07	0.27	2.99
10	NET PROFIT AFTER TAX				
	FROM ORDINARY	0.40	(0.04)	4.0-	
11	ACTIVITIES (8-9) EXTRAORDINARY ITEMS	0.10	(3.61)	1.07	8.06
12	NET PROFIT AFTER TAX				
	FOR THE PERIOD (10-11)	0.10	(3.61)	1.07	8.06
13			,,		
	INCOME / (LOSS)	-	-	-	-
14	TOTAL COMPREHENSIVE				
	INCOME / (LOSS) AFTER		(0.04)	4.0-	
4.5	TAXES (12+13)	0.10	(3.61)	1.07	8.06
15	PAID UP EQUITY SHARE CAPITAL (Face Value of				
	Rs.10/- each)	155.04	155.04	155.04	155.04
16		1.55.04	.55.04	100.04	100.04
•	Revaluation Reserves)	-	.		
17	EARNING PER SHARE				
	(Not Annualised, Face				
	Value Rs.10/- each)				-
	(A) BASIC AND DILUTED				
	EPS (Rs.) (Before	0.04	(0.33)	0.07	0.50
	extraodrdinary items)	0.01	(0.23)	0.07	0.52

extraodrdinary items)

Place : Mumbai

Name of the Borrower

Bhushan Yelve Guarantor : Anant Kashiram Chavan

A/c No.) LNBOR00315-160015568

Indramani Jayram Mishra, Sarita

Indramani Mishra (A/c No.) LNTIT00318-190086096

Nana Shivaji Sapkal, Arun Alias Shivaji Bajirao Sapkal, Bharti Nana Sapkal , Vimal Shivaji Sapkal (A/c No.) LNJAL02917-180058524

Pandhari Sukdev Marathe, Vinabai

(A/c No.) LNJLG00616-170036612

(A/c No.) LNJAL00619-200133539

Sunil Anant Vargane, Gulab Anant

A/c No.) LNBSR00617-180063451

(A/c No.) LNTHN00319-200110197

Umashankar Satyadev Jha, Rita Umashankar Jha (A/c No.) LNTHA00316-170030258

Vicky Satveer Bahanwal, Bimlesh

Satbeer Bahenwal (A/c No.) LNBEL00317-180046932

Vyankavva Balaiah Analdas, Balaiah

Rangaiah Analdas Guarantor : Ashok Ganesh Shrimal

A/c No.) LNPAV00316-170041383

Premshila Yogendra Bharati A/c No.) LNBOR00314-150008692

Kishor Gohil Ratilal, Kavita Jadhav

(A/c No.) LNTHA00315-160024122

BHAKHRARAM KOJARAMJI BISHNOI, JAMNADEVI B BISHNOI (A/c No.) LNBEL02917-180063647 &

NBEL01819-200115566

Place : Jaipur

ogendra Radheshaum Bharati,

Surynath Ramlal Yadav, Jaishri Amrut

vindra Ashok Koli, Diksha Ravindra

Bhushan Shridhar Yelve, Rupali

(B) BASIC AND DILUTED

EPS (Rs.) (After

These financial results have been prepared in accordance with IND AS and the recognition and measurement principles laid down in Ind AS-34 Interim financial reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.

0.01

- The Statutory Auditors have carried out limited review of the Un-audite financial results of the Company for the quarter ended 30th June, 2021
- The above financial results for the quarter ended 30th June,2021 were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board of Directors in its meeting held on 05.08.2021
- As per the requirements of Ind AS no disclosure is required as the Company is operating in only one segment i.e Textiles
- Previous years figures have been re-grouped and re-classified wherever necessary to make them comparable

By the Order of Board

(0.23)

0.07

0.52

AAVAS FINANCIERS LIMITED

Description of Property

Flat No.106, 1st Floor, B Wing, Building No. 2, Darya Apartment, Kopri Villag, Virar (east), Tal Vasai, Dis. Thane, Maharashtra, 401305

Admeasuring 350 Sq. Ft.

Survey No. 46, Hissa No. 6, Flat No. 203, 2nd

loor, Wing A, Cgs Vally, Mouje - Adivali-dhokali

Tal. - Ambarnath, Sub-registration District - Ulhasnagar-3, District - Thane, Maharashtra.

Admeasuring Area 385.71 Sq. Ft. Carpet Area

Plot No. 219, Gram Panchayat House No. 541, Mouje - Khadgaon, Tal. - Jamner, & District -Jalgaon, Maharashtra. **Admeasuring Area 93.10**

Sq, Mtr. Built Up Area.

Gram Panchavat House No. 81/1 & 81/2. Mouie

Bharudkheda, Grampanchayat - Bharudkheda, Tal. - Jamner, District - Jalgoan, Maharashtra. Admeasuring Area 134.74 Sq. Mtr.

Survey No. 80/1a, Plot No. 13, Village – Sakari, Garmpanchayat – Sakari, Tal. – Bhusawal, District

Jalgaon, Maharashtra. Admeasuring 125.90 Sq.

Mtrs.

House No 54, At Village Shelte, Near Virathan Budruk, Shelter Post Saphale, Virathan Budruk Bo, Tq & Dist. Palghar, Maharashtra, 401102 Admeasuring 980 Sq. Ft.

Flat No. 02, Ground Floor, Samadhan Ingale Niwas, Old House No. 686/2, New Nmmc House No. 0412, Sector 12, Khairane Bonkode, Kopar

Khairne, Navi Mumbai, Thane, Maharashtra,

400709 Admeasuring Area 225 Sq. Ft.

Flat No. 02, Ground Floor, B Wing, Balaji Apartment, S. No. 411 Part, Hissa No. A1 & B,

Hanuman Nagar, Village Gass, Nalasopara W, Vasai, Palghar, Maharashtra, 401203

Admeasuring 46.47 Sq. Mtr

Flat No. 107, 1st Floor, Shrusti Residency, Survey

No. 252, H. No. 7646, Opp Parshuram Tawre School, Village-kalher,agra Road Bhiwandi, Thane, Maharashtra, 421302 Admeasuring 493

Sq. Ft.

Flat No G3, Ground Floor, Shanti Niwas, House

No-1072, New Kanneri Padma Nagar, Kamatghar Bhiwandi, Thane, Maharashtra, 421305

Admeasuring 50.18 Sq. Mtr.

Flat No 302, 3rd Floor, A Wing, Bldg No 1, Marya Complex, Village - Achole, Nallasopara East, Taluka-vasai, Dist. Thane, Maharashtra, 401203

Admeasuring 30.39 Sq.mtr

Flat No 303, 3rd Floor, Shiv Shambhu Apartment

House No. 0945, Saiwadi Karave Nerul, Vibhas

Belapur, Navi Mumbai, Thane, Maharashtra, 400706 Admeasuring 339 Sq. Ft.

39/41, Parnakuti Building, 4th Floor, Room No. 403, Kumbharwada, Near Moti Cinema,Shree

Ram Mandir Marg, Girgaon, Mumbai City, Maharashtra 400004 Admeasuring 218 Sq. Ft.

Authorised Officer Aavas Financiers Limited

For SHIVA SUITINGS LIMITED DIRECTOR

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of **AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED")** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules

2002, issued a Demand Notice calling upon the borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the respective notice

of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the dates mentioned as below.

rules on the dates mentioned as below.

The borrower and guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the property will be subject to the charge of the AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") for an amount mentioned as below and further interest thereon.

within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, undersigned has taken poss

13-Apr-21 Rs. 790193.41/-

7-Apr-21

09-Apr-21 Rs. 698225/

9-Apr-21

31-Mar-21 Rs. 1304249.41/-25-Mar-21

09-Apr-21 Rs. 556119.41/-9-Apr-21

07-Apr-21 Rs. 2018308/-

5-Apr-21

12-Apr-21 Rs. 1405042.41/-

7-Apr-21

23-Apr-21 Rs. 919759/

7-Apr-21

15-Apr-21 Rs. 1079533/-7-Apr-21

15-Apr-21 Rs. 1608483.41/-

15-Apr-21 Rs. 1302837.41/-

7-Apr-21

13-Apr-21 Rs. 800507.41/-7-Apr-21

15-Apr-21 Rs. 1186177.41/-

7-Apr-21

29-Apr-21 Rs. 2262892/- &

Rs. 959846/

Date: 07-08-2021

26-Apr-21

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the flat and shares more particularly described in the schedule hereunder written is being

transferred in the name of 1) Mr. N. Krishnamurthy 2) Mr. N. Nagaraja claimant of the flat of Mr. N. Narayana Prasad. All persons having any claim in respect thereof by way of sale

exchange, gift, mortgage, charge trust, inheritance, possession lease, lien or otherwise howsoeve are requested to inform the same in writing to the society within 14 days from the date hereof failing which the claim or claims if any of such person or persons will be considered to have been waived and/ or abandoned and the transfer shall be completed.

Laxmi building,

housing society,(LIC Colony), Mulund (W) Mumbai 400080. Signed Jeevan Laxmi co-operative housing society

Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road,

Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder

Mrs. Shilpa Vasant Nikam The Debt Manager, Age 37 years Occupation: Service ...Plaintiff Versus

Tushar Pritam Sarfare Age 31 years, Occupation: Service Omkar Chs Ltd., A 105, Phatak Road, Near Ashwini

Take Notice that, this Hon'ble court will be moved before this Hon'ble

a. That this Hollole Court be pleased to directed the office of this Hon'ble court to refund a sum of Rs.3,26,530/- (Rupees Three Lakhs Twenty Six Thousand Five Hundred Thirty Only)

M/s. Bhide & Associates

Advector To the South Advocates For the Plaintiffs 94 15th Road Plot No 187 Chembur, Mumbai- 400 071

Schedule above referred to flat

Jeevan Laxmi co-operative

COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI **COMM SUIT NO. 588 OF 2020** ICICI BANK LIMITED

Vadodara- 390 007,

Hospital Bhayander East Thane-401105Defendant

will be moved before this Hon'ble
Asst. Session Judge Shri. K.V.
MORE presiding in the court room
No.5 on 12-08-2021 at 11:00
O'Clock in the forenoon by the
above named Defendant for the
following reliefs:a. That this Hon'ble Court be a. That this Hon'ble Court be

the nature and circumstances of the case may require. Dated this 28th Day of July, 2021

number D-11 admeasuring 52.1 sq. mtrs, equivalent to 560.8 sq. feets as per the agreement of sale at

IN THE COURT OF CITY CIVIL

b. Ad-interim relief in terms of prayer (a) above

c. Such other and further relief as

For Registrar City Civil Court,

Date & Type of Possession

Possessio

Taken on

5-Aug-21

Symbolic

Possession

Taken on

4-Aug-21

Symbolic

Taken on

4-Aug-21

Symbolic

Taken on 4-Aug-21

Symbolic

Possession

Taken on

5-Aug-21

Symbolic

Possessio

Taken on 5-Aug-21

Possessior

Taken on

5-Aug-21

Symbolic

Possessior Taken on 5-Aug-21

Symbolic

Possession

Taken on 5-Aug-21

Symbolic

Possession

Taken on

5-Aug-21

Symbolic Possession Taken on

5-Aug-21

Symbolic

Possessior

Taken on

Symbolic

Possessior

Taken on

6-Aug-21

'lot No.04, Sector – 19, Turbhe, Navi Mumbai 400 703.

M/s. Apex Automobiles

Turbhe Gaon, Navi Mumbai - 400 703.

Surety:-

2) Mr. Rama Sahebrao Waghmare 3) Mr. Prabhu Banshi Chavan 4) Mr. Satish Rama Waghmare

5) M/s. Sojar Motors Pvt.Ltd

') Mr. Datta Sahebrao Waghmare oan A/c (A/c No-ODFA-18 (ABN-833) Total Loan Outstanding Balance Rs. 9,00,30,394/- (as on 31.07.2021) plus further interest & other charges.

Description of the property as below Details of the attached property

Plot No.72, Sector No.1/S, Near Panvel Matheran Fly Over, New Panvel Dist.Raigad- 410206 owned by

Mr. Rama Sahebrao Waghmare

Inspection of the Property :- On Demand Please contact about information of

property Mrs. Jayshree Vikas Avtade Authorised officer Mob:- 9082594764 Reserve Price Rs. 3,95,10,975/-EMD Amount Rs. 39.51.098/- (10%) Date and Time of Auction :- 16.09.2021

at 11.00 a.m at Bank's Head office

Tender forms along with terms & conditions of sale will be available from 13/08/2021 to 13/09/2021 at Bank's Head Office [Excluding Bank Holi days] between 10.00 a.m to 3.00 p.m Charges for the tender form is Rs

100/- (+ 18% G.S.T). The property will be available for inspection on Demand.

form with self addressed and contact numbers, be submitted along with a Demand Draft / Pay Order of Rs. 39,51,098/- (Rs. Thirty Nine Lakh Fifty One Thousand Ninety Eight only) towards 10% Earnest Money in favou of The Sahebrao Deshmukh Co-op.Bank Ltd. OR remit amount through RTGS / NEFT to A/c No. TD and IFSC Code No. SAHE0000001).

on or before 13.09.2021 up to 3.00 p.m. (Excluding Bank Holidays)

Below Upset Price Tender/Offer not accepted by Bank/ Authorized Office and will be rejected.

Highest Tenderer / Bidder shall pay the 25% amount immediately i.e. or Tender / part payment deposit amount will be forfeited

applicable u/s 194-1-A if the aggregate of the sums of credited or paid for deposited the income tax in to the Govt. account.

dues of property. Tenderer / Bidder has to pay above said dues himself Bank / Authorized officer will not be responsible for or pay the above said dues of property in any condition. 1. The borrowers attentions is invited to the provisions of SARFAESI Ac

Govt. / stamp duty / sales tax / income tax / wealth tax & other related

available to redeem the secured assets. 12. The Bank / Authorized officer reserves the right to accept or reject Tender /offer

> Jayshree Vikas Avtade Authorized officer

: 07.08.2021 Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Retail Assets Centralised Processing Centre (RACPC) –BELAPUR $\mathbf{5}^{\text{TH}}$ Floor, CDICO Tower No.4, Belapur Railway Station Building, C.B.D. Belapur, Navi Mumbai - 400 614. Phone: +91 22 2756 0535/2756 4535, **Email**: sbi.14677@sbi.co.in **DEMAND NOTICE**

OSB State Bank of India

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SATURDAY | AUGUST 7, 2021

The Authorised Officer of the Bank has issued **Demand Notice dated 20/07/2021** in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned borrower/guarantors demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details. Some notices are returned undelivered / refused. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower/Guarantors

Name of the Borrower	Demand Notice Outstanding Amount	Description of the Property Mortgaged
Mr. Sarjerao Daji More & Mr. BabanDaji More	Rs. 30,66,122/- (Thirty Lacs Sixty-Six Thousand One Hundred and Twenty-two only)	Apartment no. SS-III/393, Sector-08, Koparkhairane, Navi Mumbai-400709.
Parrower/Cuero	ntara ara haraby informed that A	therised Officer of the Book

Borrower/Guarantors are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Mortgaged Property/Secured Assets as mentioned above if the Borrower/Guarantors do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower/Guarantors are also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining writter consent of the bank. This public notice is to be treated as notice u/s. 13(2) of the SARFAESIAct, 2002. Borrower/Guarantors are advised to collect Original Notice issued u/s

13(2) from the undersigned on any working day in case notice sent by Regd. Post not received by them.

Date : 07/08/2021 Authorized Office State Bank Of India Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the General Public that we, Mr. Sameer P. Gangan, Intending to offer our property described herein below as a mortgage to HDFC Bank Ltd., by way of security to secure the banking facility granted to M/s. Pranav Associates, by the said HDFC Bank Ltd.

Flat No. 6 on the 2nd floor admeasuring 827 sq.ft. built up area of Building No. 14 in the society known as DAHIVALI CHS LTD., bearing Old S No. 687, 688, New S No. 687/1 to 8, 10 to 12 situated at Revenue Village Eksar, Dahisar (W), Mumbai. It is further notified that the following Original Documents

DESCRIPTION OF THE PROPERTY:-

Mrs. Anjali N. Kulkarni.

pertaining to above referred property is misplaced/not available/not traceable, which are as under: Name of Documents No. Original Allotment Letter issued by society in the name of

If any person/persons or institutions claim to have any charge, encumbrance, right, interest or entitlement of whatsoever nature over the said property or any part thereof, they should make known the same in writing along with supporting document and evidence thereof to M/s Bejai and Co., Advocates & Notary having their Office at 102, 1st Floor, Bldg No. 28, Harsh Vihar, Sector 1, Shanti Nagar, Mira Road (E), Thane 401 107; within 14 days from the date of publication of this notice, failing which the mortgage with HDFC Bank Ltd., shall be complete without reference to any such claim, right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever nature of anyone.

Place :- Mumbai Date :- 05.08.2021 Mr. Sameer P. Gangan



[see provision to rule 8 (6)] Sale notice for sale of immovable properties Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the "Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002", read with provision to Rule 8(6) of the Security Interes (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower M/s. Apex Automobiles (Prop. Mr. Vishnu Rama Waghmare) and Guarantors, Mortgagor that the Borrower / quarantor failed to pay entire loan amount bank had initiated recovery action U/S SARFAESI Act. 2002. The below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, and is under symbolic possession of the Authorised Officer, will be sold on "As is where is", As is what is" and "Whatever there is on 16.09.2021, for recovery of entire dues to the bank from Borrower & his quarantors/ mortgagor as mentioned in the below tables, details of the borrower & guarantors, amount due, short description of the property and reserve price, the earnest deposit (EMD) are also given as under:-

Name of the defaulter borrowers and the guarantors and the amount receivable

Off – 1) Plot No.72, Sector No.1/S, Near Panvel (Guarantor of M/s. Apex Automobiles). Matheran Fly Over, New Panvel-410 206. Off- 2) Shop No. C/01/1007, City Mall Centre, Area :- 573.30 sq. mtrs (as per

(Prop. Mr. Vishnu Rama Waghmare)

Resi .Plot No.405, Dnyansagar, Sector-22,

I) Mr. Balasaheb Mallikarjun Chendake

1) Mr. Rama Sahebrao Waghmare 2) Mr. Datta Sahebrao Waghmare 3) Mr. Radhakrishna S. Waghmare 6) Mr. Radhakrishna Sahebrao Waghmare

TERMS AND CONDITIONS :-

The property will be sold on "As is where is". As is what is" and "Whatever there is" basis.

As per agreed terms & conditions, duly signed & filled sealed Tender

Write as "M/s. Apex Automobiles (Prop. Mr. Vishnu Rama Waghmare) property sale Tender" on the top of sealed Envelopes. The said envelopes and Pay Order/Demand Draft / NEFT OR RTGS receipts will be accepted separately at above stated Bank's Head Office address with KYC documents i.e. Pan Card, Aadhar Card, resi. Electric Bill, Maintenance Bill

Sealed Tenders received will be opened on Tuesday dt. 16/09/2021 at 11.00 a.m at above stated Head office address in presence of Tenderers Highest Bidder will be declared as Auction purchaser among the presence of intended buyers. However if the opening of the tender envelope could not be carried out due to some unavoidable reasons, the next date of bidding will be advised to the tenderers by the bank, and it will be opened

If Auction/Beed is not done in your side Bank will return your EMD Amount

16/09/2021 and balance amount should be paid within 15 days, i.e. on or before 30/09/2021 up to 3.00 pm. failing which the Tenderer's/Bidder's The responsibility of the successful Bidder to remit the TDS @ 1% as

such consideration is Rs. 50,00,000/- or more TDS should be filed online by filing form no. 26QB the purchaser has to produce the proof of having 0. After taking Tender form tenderer has to take information about property tax / society dues / builder dues/ corporation dues / dues of Govt. & Sem

2002 and sub section 8 of section 13 of the act. in the respect of time

Sd/-

The Sahebrao Deshmukh Co-op. Bank Ltd. Securitization and Reconstruction of Financial

Place : Mumbai



स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रांच, मुंबई जनमंगल, ४था मजला, ४५/४७, मुंबई समाचा

मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१

शुद्धिपत्र

फ्री प्रेस जर्नल. नवशक्तीच्या मंबई आवत्तीमध्ये आणि बिझनेस स्टॅंडर्ड, नवराष्ट्रच्या पुणे आवृत्ती मध्ये आणि देशद्त टाईम्स, गावकरी च्या नाशिक आवृत्तीमध्ये ०५.०८.२०२१ रोजी प्रकाशित झालेल्या मे. साईनाथ एंटरप्रायजेस प्रा. लि. च्या आमच्या विक्री सूचनेचा कृपया संदर्भ घ्यावा. कळवण्यांत https://www.bankeauctions.com ऐवजी कृपया ''ई-विक्रय पोर्टल (www.ibapi.in) असे वाचावे.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all concerned that, our client is negotiating to purchase the property, more particularly described in the Schedule hereunder written, from Smt. Kamaladevi wd/o Parasmal Jain and others, the legal heirs of Parasmal Chunilal Jain, since deceased, the owner/s of the

property. All persons/entities including individuals, Hindu Undivided Family, companies, bank/s, financial institution, non-banking financial institutions, association o persons or body of individuals whether incorporated or not. lenders and / or creditors, having any objection, claim, demand, right title, benefit and/or interest in respect of the property or any part thereof of whatsoever nature in or upon the property by way of sale mortgage, gift, lien, charge, lease sublease, release, relinquishment exchange, partition, trust inheritance, succession, maintenance, tenancy, sub tenancy, will, covenant, occupation, possession, easementary allotment or otherwise through or on behalf of abovenamed owner/s, inform the undersigned at the office at 2nd Floor, Machinery House, 1rd Burjorji Bharucha Marg, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400 001, alongwith documentary proo thereof, within 14 days from the date of this notice, failing which such claim or right shall be deemed to have been abandoned, waived released, relinquished and/or forfeited and sale shall be completed and no claim will be

SCHEDULE OF THE PROPERTY All that piece and parcel of land admeasuring 187 square yards equivalent to 156.35 sq.meters or thereabouts together with the structure/building/dwelling house standing thereon known as "Shetye Bhuvan", lying, being and situated on C.S. No.2286 of Bhuleshwar Division, the structure being assessed under "C" ward No.4630 by the Collector of Municipal Assessment, Street No. 3, Sitaram Poddar Road, Mumbai - 400002 and bounded as follows: On or towards East by the property bearing C.S. No. 1761, On or towards West by a passage, On or towards North by property bearing C.S.NO. 2285 and On or towards South by property bearing C.S. No 2287. Dated this 7th day of August, 2021

L. H. Hingu & Co..
Advocates for the Purchaser.

जाहीर सूचना

आम जनतेस सचना याद्वारे देण्यात येते की. माझे अशील अर्थात श्रीम. मानसी विक्रांत अनगणे कांतीलाल मगनलाल इस्टेट (पन्नालाल सिल्क मिल कंपाउंड), एलबीएस मार्ग, भांड्प (पश्चिम), मुंबई ४०० ०७८ येथील (यापुढे सदर जागा म्हणू-संदर्भित) बिल्डींग भांडुप इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून ज्ञात बिल्डींगच्या ार्वीचे नहार व सेठ इंडस्टियल इस्टेट म्हणन उ तळ मजल्यावरील इंडस्टियल जागा धारक गाळा क्र २३ (नोंदणीकरण क्र. बीओएम/ डब्ल्यू-एस/ जीएनएल / (सी) / ७३७६ / १९९३ - १९९४ दि २६.०५.१९९३) (यापुढे सदर सोसायटी म्हणून संदर्भित) संदर्भातील मालमत्तेचे परिपर्ण मालव आहेत व ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र क्र. ००२३ (मूळ शेअर प्रमाणपत्र धारक क्र. ००२३ च्या ऐंवजी जारी) असमाविष्ट विभिन्न क्र. ०२२१ ते ०२३० (दोन्ही समाविष्ट) धारक सदर सोसायटीच्या रु ५०/- प्रत्येकीच्या दहा संपूर्ण प्रदानित शेअर्स (यापुढे सदर शेअर्स म्हणून संदर्भित) चे धारक आहेत. सदर जागेच्या संबंधात दस्तावेजांची साखळी १. पहिले करार अर्थात विक्रीचे करार दि. २८ जन, १९८२ हे मे. सेठ ॲन्ड मेहता असोसिएट्स व श्री. अशोक शर्मा यांच्या दरम्यान अंमलात आणलेले आहेत. मे सिल्वरलाईन एन्टरप्रायजेस यांनी त्यांचे प्रोप्रायटर श्री. कृष्णानंद शानभाग (यापुढे सदर संस्था म्हणून संदर्भित) यांच्या मार्फत सी. के. पी. को-ऑपरेटिव बँक लि. (यापुढे सदर बँक म्हणून संदर्भित) यांच्याकडून कर्ज प्राप्त केले होते, सदर श्री. अशोव शर्मा हे सदर संस्थेदारे प्राप्त केलेल्या प्रतिभत कर्जाकरिता सदर बँकेसह सदर जागा गहाण ठेवण्यास व सदर संस्थेद्वारे प्रापत कर्जाचे हमीदार म्हणून आहेत. सदर संस्थेने कर्ज रक्कमेचे थिकत हप्ते फेडण्यास कसूर केला असल्याने सदर बँकेने सदर जागेचा ताब घेण्याचे त्राविले आहे व लिलाव विकीच्या मार्फत सदर जागेची विक्री करण्याचे ठरविले आहे व २. दूसरा करार अर्थात विक्री प्रमाणपत्र जे महाराष्ट्र को--ऑपरेटिव्ह सोसायटी नियम १९६१ दि. १८ डिसेंबर २००४ सहवाचन पुष्टी करार यांच्या संबंधातील तरतदी अंतर्गत नियम १०७ चे विकी प्रमाणपत्र दि. ७ डिसेंबर, २००६ रोजी सी. के. पी. को-ऑप. बँक लि. यांच्याद्वारे अंमलात आणले होते व श्रीम. मानसी विक्रांत अनगणे अर्थात माझे अशील यांच्या नावे केले होते. सदर मळ पहिले करार जे सदर जागेच्या . संबंधातील आहेत ते गहाळ/ हरवले आहेत व भरपूर शोधूनही सापडत नाही आहेत जर कोणाही व्यक्ती/ बँक/ वित्तीय संस्था यांना सदर

जागेच्या संबंधातील सदर मूळ पहिले करार सापडल्यास व सदर जागेच्या वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे, हक्क, अधिकार, हितसंबंध वा मागण्या काही असल्यास तसेच अमर्यादित यांच्यासह सदर जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात विक्री. अदलाबदल, देणगी, भाडेकरार, लीव्ह ॲन्ड लायसंस, अधिकार, सुविधाधिकार, वहिवाट, जप्ती, अभिहस्तांकन, गहाण, वारसा, देणगी, जप्ती, भेट धारणाधिकार, प्रभार, देखाभाल, न्यास, मूळ हक करारांचा ताबा वा अडथळे काही असल्यास कौंटुंबिक करार/ सेटलमेंट, कोणत्याही न्यायालयाचे आदेश, हुकूम, कंत्राट, करार, विकास हक्क वा अन्य काही असल्यास त्यांनी यादारे अधोहस्ताक्षरितांना कागदोपत्री पराव्यांसह लेखी स्वरूपात माझा खालील नमृद पत्त्यावर सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ (चौदा) दिवसांच्या सादर करावे अन्यथा सदर दावे व मागण्या काही असल्यास त्या सदर जागेसंदर्भातील असल्यास त्या गहित धरल्या जाणार नाही व सदर व्यक्तींचे काही असल्यास कोणत्याही इच्छा व हेत अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील व स इच्छा व हेतु गृहित धरले जाणार नाहीत व सदर जागेचे हक हे स्पष्ट व बाजारमूल्य तसेच अडथळ्यांपास् मक्त असल्याचे गहित धरले जाईल. मुंबई, दि. ०७ ऑगस्ट, २०२१

विकास तक वकील उच्च न्यायाल दकान क्र. २. अंबे धाम प्रीमायसेस को-ऑप. सो त., अंबाजी धाम मंदिरजवळ, एम. जी. रोड, मुलुंड

(पश्चिम), मुंबई - ४०० ०८०

DSB State Bank of India

रिटेल ॲसेट्स सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (आरएसीपीसी) - बेलापूर ५वा मजला, सीडको टॉवर क्र.४, बेलापूर रेल्वे स्टेशन इमारत, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई-४०० ६१४ फोन: +९१ २२ - २७५६ ०५३५/२७५६ ४५३५, ईमेल: sbi.14677@sbi.co.in

मागणी सूचना

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनात खाली नमूद २०/०७/२०<mark>२१ रोजीस मागणी सूचना</mark> जारी करून दिलेल्या तपशिलांप्रमाणे सदर सूचनेच्या जारी करण्यापासन ६० दिवसांत कर्जदार/हमीदारांना थकीत रकमेची मागणी केली. सदर सचनांची बजावणी न होता त्या परत करण्यात आल्या. म्हणून खालील कर्जदार/हमीदारांना सूचना देण्यांकरिता सूचनेचे

प्रकाशन कल आह.		
कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेनुसार दिनांक	गहाण मालमत्तेचे वर्णन
	आणि थकबाकी रक्कम	
सौ. श्वेता सिंग	रु. ३१,८५,८८६/- रुपये	फ्लॅट क्र. बी-२०३, २रा मजला, प्लॅटिनम इस्कासो
	एकतीस लाख पंच्याऐंशी	इमारत, प्लॉट क्र.८६, सेक्टर-२१, गाव उल्वे,
	हजार आठशे शह्याऐंशी मात्र	तालका पनवेल. जिल्हा रायगड-४१०२०६.

कर्जदार/हमीदारांना याद्वारे कळविण्यात येते की, जर सदरह सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० दिवसांत वर वर्णन केलेल्या रकमांचे प्रदान कर्जदार/हमीदारांनी केले नाही तर, बँकेचे प्राधिकृत अधिकारी सरफैसी ॲक्टच्या तरतुदी-वये वर वर्णन केलेल्या गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि नंतर तिच लिलाव करतील. कर्जदार/हमीदारांना सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये बँकेच्या लेखी संमती प्राप्त केल्याशिवाय वर वर्णन केलेल्या सदर तारण मत्तांचे विक्री. भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यासही प्रतिबंध करण्यात येत आहे. ही जाहीर सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वयेची सूचना म्हणून समजण्यात यावी

कर्जदारांना हमीदारांना कोणत्याही कामकाजीय दिवसात जर नोंद. पोस्टद्वारे त्यांना पाठवलेली सूचना न मिळाल्यास निम्नस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वये जारी मूळ सूचना प्राप्त . रण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दिनांक: ०७.०८.२०२१ प्राधिकत अधिकारी स्टेट बँक ऑफ दंदिया ठिकाण: मंबई

FEDERAL BANK

दि फेडरल बँक लि., शाखा कल्याण, (चंदुलाल जे. जोशी कॉम्प्लेक्स, वसंत विहार, व्ही. पी. रोड, कल्याण (प.) ४२१३०१, फोन नंबर ०२५१–२३१४०१०/२३१४०२० आणि झील आयडी

CIN: L65191KL1931PLC000368 वेबसाईट: www.federalbank.co.in

र्मव संबंधित आणि सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, सोने दागिने हे खालील नमूद सोने कर्ज खात्या दि फेडरल ब<mark>ॅंक लि</mark>. च्या कल्याण शाखेकडे तारण आहेत, जे विमोचनाकरिता थकीत आहेत आणि जे वारंवार सूचना पाठवूनही विमोचित करण्यात आलेले नाहीत, जर २७/११/२०२० रोजीस किंवा पूर्वी ती बंद न झाल्यास, ते खाजगी वेक्रीद्वारे विकण्यात येणार आहेत

खात्याची सूची						
अनु. क्र.	खाते क्र.	नाव				
१	१५४२६१०००९९२९०	श्याम काशीराम शेलार				
2	१५४२६१००१०००६४	संतोष रामा पूजारी				
ş	१५४२६१००१००८०९	संतोष नारायण नाईक				
8	१५४२६१००१०१०८८	प्रल्हाद सोपान मेड				
ų	१५४२६१०००९३८४८	पराग विजय पवार				
ξ	१५४२६१००१००४९४	पराग विजय पवार				
૭	१५४२६१००१०११७९	किरण बाळकृष्ण मेस्त्री				
۷	१५४२६१००१०११९५	दरीरा चंदर भागचंद				
٩	१५४२६१०००९०१३३	उन्नती जितेंद्र ठाकूर				
१०	१५४२६१००१०११३८	उमेश बलराम जोशी				
११	१५४२६१००१०१३२८	उमेश बलराम जोशी				
१२	१५४२६१००१०१२४५	शेषमणी शिवराम मिश्रा				
१३	१५४२६१००१०१४५०	मोमीन मतीन रफीउल्ला				
१४	१५४२६१००१०१५४२	सुजय शशिकांत पानवलकर				
१५	१५४२५१००१०१६५८	शशिकला कमलेश शुक्ला				

आपले विश्वार सही/ दिनांक: ०६.०८.२०२१

शिवा सुटींग्ज लिमिटेड

नों. का. : ३८४-एम, दाभोळकर वाडी, ३रा मजला, काळबादेवी रोड, मुंबई-४०० ००२ सीआयएन:एल१७११०एमवाय१९८५पीएलसी०३८२६५

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

रक्कम (रु. लाखांत) ईपीएस व्यतिरिक्त

			रक्कम (रु. लाखांत) ईपीएस व्यतिरिक्त							
नु.		संपलेली तिमाही संपलेले वर्ष								
Б .	तपशिल	३०.०६.२०२१ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२१ लेखापरीक्षित	३०.०६.२०२० लेखापरीक्षित	३१.०३.२०२१ लेखापरीक्षित					
१	प्रवर्तनातून महसूल									
?	(ए) प्रवर्तनातून उत्पन्न/निञ्चळ विक्री	२६.४५	३८.५४	२३.२३	३७१.७५					
	(बी) इतर उत्पन्न	_	०.४६	_	0.90					
	. , .	२६.४५	३९.००	23.23	३७२.४५					
_	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न खर्च	79.89	27.00	77.77	२७२.४५					
3	(ए) वापरलेल्या सामुग्रीचा खर्च									
	(बी) खरेदी	२४.३५	३३.६६	१८.४५	३४०.५७					
	(सी) व्यापारातील मालात घट/(वाढ)	-	(१.६३)	२.२८	(२.२०)					
	(डी) घसारा									
	(ई) कर्मचारी लाभ खर्च	१.४८	१.४९	०.२५	५.३३					
	(एफ) इतर खर्च	0.89	9.07	0.98	१७.७०					
	(जी) वित्तीय खर्च			20.15	5-0					
_	एकूण खर्च	२६.३२	४२.५४	२१.८९	३६१.४०					
8	वित्तीय खर्च आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी सर्वसाधारण कामकाजातून नफा/(तोटा) (३-४)	٥.१३	(३.५४)	१.३४	११.०५					
ų	वित्तीय खर्चोत्तर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी नफा/(तोटा) (४-५)	0.83	(३.५४)	१.३४	११.०५					
ξ	अपवादात्मक बाबी									
9	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व नफा/(तोटा) (६–७)	0.83	(३.५४)	१.३४	११.०५					
۷	करांसाठी तरतूद	***	((,,,,,)	,,,,	* * * *					
C	(ए) चालू करासाठी तरतूद	٥.٥३	(१.०८)	0.20	१.८४					
	(बी) स्थगित करासाठी तरतूद	-	-	-	-					
	(सी) मॅट क्रेडिट एन्टायटलमेंट		१.१५		9.94					
3	एकूण कर खर्च	6.03	0.09	0.79	7.99					
0	सर्वसाधारण कामकाजातून									
0	करोत्तर निव्वळ नफा (८-९)	0.80	(३.६१)	१.०७	८.०६					
ξ	अनन्यसाधारण बाबी									
7	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (१०-११)	0.80	(३.६१)	१.०७	८.०६					
>	(१०-११) इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	0.,0	(4.45)	7.00	٥.5٩					
₹ 8	करोत्तर एकूण सर्वसमावेशक	_		_	_					
	उत्त्पन्न/(तोटा) (१२+१३)	०.१०	(३.६१)	१.०७	८.०६					
ų	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी	१५५.०४	१५५.०४	१५५.०४	91.1. 0					
_	रु. १०/- चे)	399.08	544.08	544.08	१५५.०४					
ξ	राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)	_	_	_	_					
૭	प्रति समभाग प्राप्ती (अवार्षिक, दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)									
	(ए) मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस (रु.) (अनन्य साधारण बार्बीपूर्वी)	०.०१	(0.23)	واه.ه	०.५२					
	(बी) मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस (रु.) (अनन्य साधारण	0.08	(0.23)	٥.٥७	0.43					
	बार्बीनंतर)		(3.14)	0.00						

- हे वित्तीय निष्कर्ष इंड एएस नुसार आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहवाचता त्याअंतर्गत जारी संबंधित नियमांच्या अंतर्गत विहित इंड एएस-३४ अंतरिम वित्तीय अहवाल मध्ये घालन दिलेल्या गणन आणि मापन तत्त्वे यास अनसरून बनवले आहेत.
- वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० जन. २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.
- ३०, जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीन केले आणि त्यानंतर ०५.०८.२०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते अभिलिखित केले.
- कंपनी टेक्स्टाईल्स ह्या फक्त एकाच विभागांत कार्यरत असल्याने इंड एएस च्या आवश्कतेनसार
- तुलनायोग्य होण्याकरिता आवश्यकते नुसार मागील वर्षाची आकडवारी पुनर्गठीत आणि पुनर्वर्गीकृत

संचालक मंडळाच्या आदेशावरू शिवा सटींग्ज लिमिटेड साठी ठिकाण : मुंबई सही/-

Modison

नोंद. कार्यालयः ३३-निरमन भवन, २२७-निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

द्र.: +९१ २२ २२०२ ६४३७ फॅक्स: +९१ २२ २२०४ ८००९ ईमेल :shareholder@modison.com वेब: www.modison.com

सीआयएन: एल५१९००एमएच१९८३पीएलसी०२९७८३

METALS LIMITED

(ईपीएस सोडन रु. लाखात)

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	अलिप्त			एकत्रित				
	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष				संपलेले वर्ष	
	३०.०६.२०२१ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२१ लेखापरीक्षित	३०.०६.२०२० अलेखापरीक्षित	३१.०३.२०२१ लेखापरीक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२१ लेखापरीक्षित	३०.०६.२०२० अलेखापरीक्षित	३१.०३.२०२१ लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७,०१६.९४	१०,५५१.१२	३,४५८.३१	२९,३६३.७६	७,०१७.२५	१०,५५१.३६	३,४५८.३१	२९,३६४.९७
व्याज, कर आणि घसारा पूर्व प्राप्ती (ईबीआयटीडीए)	४५४.४६	१,५०७.४५	१७५.२५	३,७९२.९३	४५४.६८	१,५०७.५५	१७४.७९	३,७९३.७६
कालावधीसाठी निञ्चळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	५११.६२	८९०.५१	२२१.२०	३,३३८.९०	499.८४	८९०.६१	२२०.७४	३,३३९.७३
कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	२२७.५५	१,२६२.४१	१.६४	२,९८०.२२	२२७.७७	१,२६२.५१	9.9८	२,९८१.०५
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	१६५.७६	९६६.६२	(७.९१)	२,२४३.१२	१६५.९३	९६६.७१	(८.२५)	२,२४३.७५
समभाग भांडवल	३२४.५०	३२४.५०	३२४.५०	३२४.५०	३२४.५०	३२४.५०	३२४.५०	३२४.५०
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				१६,१३१.७७				१६,१३३.२३
प्रति समभाग प्राप्ती/(ईपीएस) (प्रत्येकी रु. १/– चे) (अवार्षिक)								
मूलभूत व सौम्यिकृत	०.५१	۶.९८	(0.07)	E. 99	०.५१	۶.९८	(\$0.0)	ξ. ς ς

- १) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्यूलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही समाप्तीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट (http://www.modison.com) स्टॉक एक्स्चेंजच्या बीएसई लिमिटेडच्या (http://www.bseindia.com) आणि एनएसई लिमिटेडच्या (http://www.nseindia.com) वेबसाईटसवर उपलब्ध आहे. तसेच वर उपलब्ध आहे.
- २) आवश्यक तेथे तुलनायोग्य करण्याकरिता मागील वर्ष/तिमाही/कालावधीची संलग्न आकडेवारी पुनर्गठीत, पुनर्रचित आणि पुनर्वर्गीकृत केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी मोदीसन मेटल्स लिमिटेड साठी सही/-मनिष कुमार श्रीवास्तवा डीआयएनः ०८७९६२७३ जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर

ठिकाण : मुंबई दिनांक : ०६ ऑगस्ट, २०२१

बैंक ऑफ़ इंडिया । Bank of India **BO** Relationship beyond banking

अहमदाबाद लार्ज कॉर्पोरेट ब्रांच

२ रा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, भद्रा, लाल दरवाजाजवळ, अहमदाबाद-३८०००१. फोनः ०७९ - ६६१२२६५२ / ६५४ / ६५७, फॅक्सः ०७९ - २५३९५४०७, ईमेलः lcb.ahmedabad@bankofindia.co.in

स्थावर/जंगम मिळकतीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

ई-लिलावाची तारीख आणि वेळ: २५.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते द्. २.०० बंद होण्यापूर्वी शेवटच्या पाच मिनिटात बोली प्राप्त झाल्यास आपोआप विस्तार खंडासह

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या परंतुकान्वये स्थावर/जंगम मत्तेच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सूचना.

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत विक्रीच्या सर्व अधिकाराचा वापर करून, तुम्हाला याद्वारे खालील प्रमाणे सूचना देत आहेत. में. अनिल बायोप्लास लि. आणि तिच्या संचालकांनी सदर ॲक्टच्या कलम १३ (२) अन्वये आणि कमल १३ (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून तुम्हाला बजावलेल्या सरफैसी ॲक्ट अंतर्गत **दिनांक ११.०५.२०१७ रोजीच्या मागणी सूचनेत** नमुद नुसार ६० दिवसांच्या विहित कालावधीत अहमदाबाद लार्ज कॉर्पोरेट ब्रांच, अहमदाबाद अर्थ सहाय्य केलेल्या मे. अनिल बायोप्लस च्या विविध पतसुविधांच्या खात्यामधील रु. १५८,३२,४५,२५७/ – **(रुपये एकशे अठ्ठावन्न कोटी बत्तीस लाख पंचेचाळीस हजार दोनशे सत्तावन्न मात्र**) सह त्यावरील पुढील व्याज आणि खर्च (वजा त्यानंतर

निम्नस्वाक्षरीकारांना बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून विक्री सूचना जारी करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत आणि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

केलेली वसुली) ची एकुण थकबाकी प्रदान करण्यास कसूर केली आहे. निम्नस्वाक्षरीकारांनी सरफैसी ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये **०९.०६.२०२१ रोजी प्रत्यक्ष कब्जा** घेतली. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदारांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर/जंगम मिळकती या वरील नमुद तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा वरील नुसार तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या मे. अनिल बायोप्लस लि. कडून बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंना थकीत खालील नुसार रु. १५८,३२,४५,२५७/ **– (रुपये एकशे अठ्ठावन्न कोटी बत्तीस लाख पंचेचाळीस हजार दोनरो सत्तावन्न मात्र)** सह त्यावरील पढील व्याज आणि खर्च (वजा त्यानंतर केलेली वसुली) च्या वसुलीकरिता खालील दिलेल्या तारखेस 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे' आणि 'जे काहि आहे तेथे आहे' तत्वाने विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत खाली दिल्यानुसार राहील आणि इसारा अनामत रक्कम सुद्धा खाली दिल्यानुसार राहील.

मिळकत ही कोणत्याही प्रकारची हमी आणि क्षतिपूर्ती शिवाय विक्री होत असल्यामुळे विना अवलंब तत्वाने विकण्यात येईल

खालील नमद मिळकती या २५.०८.२०२१ रोजी वेबसाईटः https://boi.auctiontiger.net मार्फत ''ऑनलाईन ई-लिलावाने'' विकण्यात येतील

	स्थावर/जंगम मिळकतीचे वर्णन सह काहि असल्यास ज्ञात बोजा		
हमीदार/गहाणवटदारांचे नाव	तारण मत्तेचे वर्णन	राखीव किंमत (रु. कोटीत)	इअर १०% (रु. कोटीत)
 भे. अनिल बायोप्लस लिमिटेड नोंदणी कार्यालयः पोस्ट बॉक्स क्र. १०००९, अनिल रोड, बापुनगर, अहमदाबाद, गुजरात-३८००२५. फॅक्टरी: भे. अनिल बायोप्लस लिमिटेड सर्व्हे क्र. २६/१, २८/१, २८/२, २९/१, २९/२, ३०/१, ३०/२,, ३१, ३२, ३४ आणि ८०/१, नूपुरा, 	वसलेल्या आणि अशा सर्व्हें क्र. २६/१, मोजमापित १३१५ चौ. मी., सर्व्हें क्र. २८/१, मोजमापित २७०३ चौ. मी., सर्व्हें क्र. २८/२, मोजमापित १७०४ चौ. मी., सर्व्हें क्र. २९/१, मोजमापित १७०१ चौ. मी., सर्व्हें क्र. ३९/१, मोजमापित १७०१ चौ. मी., सर्व्हें क्र. ३०/१, मोज एक्ट चौ. मी., सर्व्हें क्र. ३०/१, मोज एक्ट चौ. मी., सर्व्हें क्र. ३०/१, मोजमापित १७०३ चौ. मी., सर्व्हें क्र. ३०, मोजमापित १७०३ चौ. मी., सर्व्हें क्र. ३०, मोजमापित १७०० चौ. मी., सर्व्हें क्र. ८०/१, मोजमापित १७५०३ चौ. मी. एक्ट्ण मोजमापित १००९४३ चौ. मी. च्या आणि बिल्डिंग बांधकाम क्षेत्र मोजमापित २४०२२ चौ. मी. उर्विरत भागावरील इमारतीसह धारणमुक्त जमीन, िकंवा मैदान, पिढीजात मिळकत आणि परिसर येथे स्थित मे. अनिल बायोप्लस लिमिटेडच्या मालकीच्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग, खालील प्रमाणे सीमाबद्धः पूर्वेला द्वारेः स्थावर मिळकत लक्ती इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पश्चिमेला द्वारेः स्थावर मिळकत निर्भय नेटिंग, उत्तरेला द्वारेः महसुल सर्व्हें क्र. ३३, मौजे गाव –तूर्पूरा धारक जमीन, दक्षिणेला द्वारेः बडोदा –हलोल रोड (मिळकत प्रत्यक्ष कब्जात आहे)	रु. २६.१२ कोटी	रु. २.६२ कोटी
बास्का जवळ, हलोल टोल रोड, हलोल जिल्हा पाचमहल, गुजरात- ३८९३५०.	संच क्र. २: – मौजे नूरपुरा, बस्काजवळ, बडोदा हलोल टोल रोड, तालुका हलोल, ३८९३५०, जिल्हा पाच महाल येथील कंपनीच्या फॅक्टरी साईटवर स्थित, वसलेल्या आणि अशा फक्त प्लांट आणि मशिनरी अशा मे. अनिल बायोप्लस लि. च्या मालकीच्या जंगम मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग (मिळकत प्रत्यक्ष कब्जात आहे)	रु. १३.२७ कोटी	रु. १.३३ कोटी
	संच क्र. ३:- संच क्र. १ आणि २ चा संयुक्त संच	रु. ३९.३९ कोटी	रु. ३.९५ कोटी
	• संच क्र. ३ साठी बोलीदारांना प्राधान्य देण्यात येईल आणि संच क्र. १ (फॅक्टरी जमीन आणि इमारत) करिता बोली या संच क्र. पाप साल्यावर स्वीकारण्यात येईल	२ (प्लॉट आणि मशि	नरी) करिता बोर्ल

महत्वाच्या तारखाः-

- मिळकर्तींच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ: १८.०८.२०२१ रोजी द. १२.०० ते सायं. ४.००
- ऑनलाईन बोली सादर करण्याची अंतिम तारीखः २४.०८.२०२१ रोजी सायं. ४.०० पर्यंत 🛮 **ई –लिलावाची तारीख आणि वेळ: २५.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते द. २.००** (बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली प्राप्त झाल्यास आपोआप विस्तार खंडासह)

१. लिलाव/बोली वरील नमूद तारीख आणि वेळी वेबसाईट : https://boi.auctiontiger.net मार्फत ''ऑनलाईन ई–<mark>लिलावाने</mark>'' करण्यात येईल. २. इच्छुक बोलीदाराने अहमदाबाद येथे देय **बँक ऑफ इंडिया**, **अहमदाबाद, लार्ज कॉर्पोरेट ब्रांच च्या नावे एनईएफटी/आरटीजीएस/फंड ट्रान्स्फरमार्फत इसारा अनामत रक्कम (इअर)** म्हणून राखीव किंमतीच्या १०% ठेवीसह ओळखीची प्रत ज्यामध्ये भविष्यातील पत्रव्यवहाराकरिता पत्ता (व्होटर कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट), वैध ई-मेल आयडी (ज्यामुळे ई-लिलावात सहभागी होण्यासाठी ई-लिलाव सेवा पुरवठादाराद्वारे युझर आयडी आणि पासवर्ड पाठवू शकतील). संपर्क क्रमांक (मोबाईल/लॅण्डलाईन) पॅन कार्डची प्रत आणि सध्याचा फोटो समाविष्ट असणे आवश्यक आहे यासह जमा करणे आवश्यक आहे आणि ते २४.०८.२०२१ **रोजी साय. ४.०० पर्यंत मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया**, अहमदाबाद लार्ज कॉर्पोरेट ब्रांच, २ रा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, भद्रा, अहमदाबाद-३८०००१ यांचेकडे पोहोचणे आवश्यक आहे. ३. इसारा अनामत रक्कम ही ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी २४.०८.२०२१ रोजी किंवा पूर्वी खाते क्र. २०३५९०२०००००३३, इंटरमेडियटरी अकाऊंट: बँक ऑफ इंडिया, अहमदाबाद लार्ज कॉर्पोरेट ब्रांच, २रा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, भद्रा, अहमदाबाद ३८०००**१ आयएफएससी कोड: BKID0002035 मध्ये आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफर मार्फत** जमा करणे आवश्यक आहे. ४. प्रस्तावित बोलीदारांनी युजर आयडी आणि पासवर्ड (जो ई-लिलावात बोलीसाठी आवश्यक आहे) प्राप्त करणे आणि **मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिसकडून** प्रशिक्षण/मार्गर्दर्शन घेणे सुद्धा आवश्यक आहे. बोलीदारांनी वैध ईमेल आयडी आणि पॅन नंबर धारण करावा. या संदर्भातील तपशिलाकरिता कृपया मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लि. (ऑक्शन टायगर) अहमदाबाद, चिंतन भट, मोबाईल क्र. ९९७८५९१८८८, बिडर सपोर्टः ९२६५५६२८२१, फोनः ०७९-६१२००५९४/५९८/५६८/५८७/ईमेल पत्ताः gujarat@auctiontiger.net, chintan.bhatt@auctiontiger.net यांना संपर्क करावा. ५. लिलाव ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे''तत्त्वाने करण्यात येईल. ६. इअरशिवाय किंवा योग्य दस्तावेज सादर न केलेले प्रस्ताव नाकारण्यात येतील. बोलीदार ज्यांची बोली ई-लिलाव प्रक्रिया संपतेवेळी उच्चतम असेल त्यांना यशस्वी बोलीदार म्हणन घोषित करण्यात येईल आणि इलेक्टॉनिक माध्यमाने त्याबाबत कळविण्यात येईल. जे बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या मंजुरीच्या अधीन असेल. यशस्वी बोलीदाराने त्वरित विक्री किंमतीच्या २५% रक्कम जमा करणे आणि विक्री किंमतीची उर्वरित रक्कम विक्री निश्चित झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात जमा करणे आवश्यक आहे. कसूरवार ठरल्यास बँक खरेदीदाराने अगोदर जमा केलेली रक्कम (इअरसह) जप्त करेल. प्रदानात कसूर झाल्याने दुसऱ्या उच्चतम प्रस्तावदार/बोलीदाराला प्रस्ताव देण्यात येईल किंवा पुन्हा विक्री करण्यात येईल आणि कसूरवार खरेदीदाराचा कोणत्याही प्रकारचा दावा राहणार नाही. कोणतीही सांविधिक आणि इतर थकीत देय आणि मिळकतीवरील थकबाकी खरेदीदाराचे भरायची आहे. ७. ५० लाख किंवा अधिकच्या मोबदल्याकरिता देय किंवा जमा केलेल्या एकण रकमेवरील कलम १९४ १-ए अन्वये प्रयोज्य १% दराने टीडीएसचा भरण करण्याची यशस्वी बोलीदाराची जबाबदारी राहील. टीडीएस प्रपत्र २६ क्यबी भरून ऑनलाईन सादर करण आवश्यक आहे आणि टीडीएस प्रमाणपत्र प्रपत्र १६बी, मध्ये जारी करण्यांत येईल. खरेदीदाराने ई-लिलावापासून १५ दिवसात शासकीय खात्यामध्ये आयकर जमा केल्याचा पुरावा सादर करायचा आहे. ८. विक्री निश्चित न झाल्यास किंवा कोणत्याही पार्श्वभूमीवर बाजूला ठेवली गेल्यास बोलीदाराला विक्रीसाठी काही असल्यास सर्व अनुषंगिक खर्च करावा लागेल आणि खरेदीदार/बोलीदार कोणतीही हानी किंवा भरपाईकरिता दावा करण्यासाठी हक्कदार राहणार नाहीत. ९. इच्छुक पक्षेकार/इच्छुक बोलीदार पुढील तपशिलाकरिता, **श्री. प्रियरंजन कुमार प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, अहमदाबाद लार्ज कॉर्पोरेट** ब्रांच, २ रा मजला, बँक ऑफ इंडिया, भट्टा, बिल्डिंग, अहमदाबाद-३८०००१, मोबा. ९६३००९५२३५, फोन : ०७९-६६१२२६५२/६५४, ई-मेल : Icb.ahmedabad@bankofindia.co.in यांना संपर्क करू शकतात. १०. इच्छक बोलीदारांना ई-लिलाव विक्रीत सहभागी होणे आणि त्याची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीकरिता तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता ई-लिलाव सेवा पुरवठादार मे. ई-प्रोक्यअरमेंट टेक्नॉलॉजिस लि. यांची वेबसाईट पाहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.११. मिळकतीच्या विक्री संदर्भातील बँक/प्राधिकृत अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम, बंधनकारक आणि विना प्रश्नयोग्य राहील. बँकेने कोणतेही कारण न देता विक्री रह/पुढे इकलणेचा हक्क राखून ठेवला आहे. १२. संपूर्ण विक्री किंमत प्रदान केल्यानंतर आणि विक्रीची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर यशस्वी खरेदीदार/बोलीदार/विक्री प्रमाणपत्र (सरफैसी रुल्समध्ये विहित केल्यानुसार) जारी करण्यात येईल. यशस्वी बोलीदोराला विक्री प्रमाणपत्र नोंदणीकरिता सर्व विद्यमान/भविष्यातील कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, अनुषंगिक खर्च इ. भरावे लागेल १३. सदर सूचना ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) अन्वये कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांना सुद्धा सूचना आहे. १४. बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणावरून बोलीकरिता ई-लिलावामध्ये सहभागी होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टीव्हिटीबाबत बोलीदाराने खात्री करावी. बँक/सेवा प्रवटादार इंटरनेट कनेक्टीव्हिटी, नेटवर्क प्रॉब्लेम्स, सिस्टम क्रॅश होणे, वीज जाणे इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. १५. अयशस्वी बोलीदारांची इअर ई-लिलाव प्रक्रिया संपल्यानंतर ३ ऱ्या दिवशी परत करण्यात येईल, अयशस्वी बोलीदारांना परत केलेल्या इअरवर व्याज देय नाही. १६. इच्छुक बोलीदाराने बँकेच्या प्रभाराव्यतिरिक्त कोणत्याही प्राधिकरणाचे मिळकतीवरील कोणताही दावा. प्रभार आणि बोजाबाबत स्वत: चौकशी करावी आणि त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीचे नामाधिकार, व्याप्ती, परिमाण आणि दर्जाबाबत स्वत:ची खात्री करावी. १७. जर कर्जदाराने विक्रीच्या तारखेपूर्वी बँकेची संपूर्ण थकबाकी रक्कम प्रदान केली तर लिलाव थांबविण्यात/रद्द करण्यात येईल. १८. विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ मधील विहित अटी सापेक्ष आणि सदर संदर्भात भारत सरकारच्या सूचनेनुसार बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होईल. १९. बोली किंमत राखीव किंमतीपेक्षा जास्त असावी आणि बोलीदार रु. २,००,०००/ – **(रुपये दोन लाख मात्र)** च्या पटीत त्यांचे पुढील प्रस्ताव वाढवू शकतात. २०. संच क्र. ३ साठी बोलींना प्राधान्य देण्यात येईल आणि संच क्र. १ (फॅक्टरी जमीन आणि इमारत) करिता बोली संच क्र. २ (प्लॉट आणिमशिनरी) करिता बोली प्राप्त झाल्यावर स्वीकारण्यात येईल.

सदर सूचना ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ६ (२) आणि ८(६) अन्वये कर्जदार/गहाणवटदारांना १५ दिवसांची सूचना म्हणून सुद्धा समजण्यात यावी.

ठिकाणः अहमदाबाद प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया